

Date: August 31, 2024

To,

The General Manager, The Manager,

Department of Corporate Services, Listing Department,

BSE Ltd. National Stock Exchange of India

Limited

P.J. Towers, Dalal Street, Exchange Plaza, Bandra-Kurla Complex,

Fort, Mumbai - 400 001 Bandra (East), Mumbai - 400051

Ref: BSE Scrip Code: 533941 and NSE Symbol: THOMASCOTT

Subject: <u>Disclosure under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015</u>

Dear Sir/ Madam,

Pursuant to Regulation 30 & 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015, please find enclosed herewith clipping of Newspaper advertisement titled "PUBLIC NOTICE – 14TH ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC)/ OTHER AUDIO-VISUAL MEANS (OAVM)" published in 'Financial Express' (English) and 'Mumbai Lakshadweep' (Marathi) newspaper on 31st August, 2024.

The above information will also be available on the website of the Company in the Investor Section at www.thomasscott.org.

Kindly take the same on your record and oblige

Thanking You,

Yours faithfully,

For THOMAS SCOTT (INDIA) LIMITED

Brijgopal Bang Managing Director DIN: 00112203

Encl: As stated above

गुजरातला आता असना चक्रीवादळाचा धीका

मुसळधार पाऊस आणि पुरानंतर आता गूजरातला असना चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला. तब्बल ४८ अरबी आणि कच्छमध्ये रेड अलर्ट केलाय. याठिकाणी आहे.

म्हणण्यानुसार, सागरी भागात पावसासोबतच ताशी ७० किमी वेगाने वारे वाहत आहेत. पुढील ३ दिवस येथे मुसळधार शक्यता आहे. चक्रीवादळाचा धोका लक्षात सतर्कतेचा आणि सागरी सल्ला देण्यात आला आहे. तर दसरीकडे, मच्छिमारांना पुढील काही दिवस समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सौराष्ट्र आणि निर्माण झालेले ढक्षिणपश्चिम कडे सरकण्याची

लासलगाव, दि.३० :

शहरासह

पोळ्याच्या

शेतात

आराम

असे

करतात.

नैवेद्यही

बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त

ग्रामीण भागात दरवर्षी

सर्वत्र पोळा सण शावण

अमावस्या दिवशी साजरा

केला जातो. या दिवसाला

पिठोरी अमावरऱ्या असे

वर्षभर

दिला जातो. ज्यांच्याकडे

शेती नाही व शेतकऱ्यांकडे

नाहीत,

गोड

दार्खवितात. सध्या सर्वत्र

पशुधन कमी झाले आहे

त्यामुळे गरीब, मध्यमवर्गीय

व शीमंत शेतकरी मातीच्या

समाजाचे रामदास बारकू

भागवत यांनी मातीचे बैल

तयार करण्यास सुरुवात

केली असून या मातीच्या

बैलांचे रंगकाम सुरू आहे.

गेल्या ४० वर्षांपासून

रामदास बारकू भागवत

यांचे कुटुंब मातीच्या विविध

वस्तू तयार करतात. पोळा

सणाच्या दोन महिन्यांपूर्वी

मातीचे बैल बनविण्यास

प्रारंभ करतात. मातीचा

चिखल करणे, तयार केलेले

बैल वाळवणे, त्या बैलाना

रंग देणे, असे दोन महिने

हे काम सुरू असते. सर्व

स्तरातील लोक रामदास

बारकू भागवत यांच्याकडून

मातीचे बैल खरेदी करतात.

नागपंचमी, नारळी पौर्णिमा,

रक्षाबंधन, गोकुळाष्टमी

बरोबरच सरत्या शावणात

दर्श अमावरचेला संपूर्ण

महाराष्ट्रात पोळा

साजरा केला जातो.

वेळापूर येथील कुंभार

बैलांची पूजा करतात.

मातीच्या बैलांची

करण्यासाठी

म्हणतात.

राबणाऱ्या

शेतीकामापासून

मनोभावे पूजा

यांत्रिकीकरणामुळे

दिवशी

बैले

शेतकरी

त्यांना

आणि लगतच्या पाकिर-तानी किनारपट्टीजवळील ईशान्य अरबी समुद्रात निर्माण होऊन शुक्रवारी चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता चक्रीवादळात रूपांतर होईल तेव्हा त्याचे नाव मअसनाफ असेल. पाकिस्तानने हे नाव दिले आहे. अरबी समुद्रात १८९१ ते २०२३ या कालावधीत केवळ ३ चक्रीवादळे निर्माण झाली आहेत. १९७६ नंतर यंदाच्या ऑगस्ट महिन्यात अरबी समुद्रात निर्माण होणारे हे पहिलेच चक्रीवादळ असेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. यापूर्वी ओडिशात १९७६ मध्ये चक्रीवादळ निर्माण झाले होते. दूसरीकडे, ऑगस्ट महिन्यात अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण होणे ही दुर्मिळ गोष्ट असल्याचे एका हवामान तज्ज्ञाने सांगितले. दक्षिण गुजरात किनाऱ्याजवळ १९६४ मध्ये एक लहान चक्रीवादळ विकसित झाले किनाऱ्याजवळ कमकुवत झाले. त्याचप्रमाणे, गेल्या १३२ वर्षांत बंगालच्या उपसागरात ऑगरन्ट महिन्यात

पोळ्यासाठी मातीचे बैल

बनवण्याची लगबग

दि.३० शक्यता आहे आणि कच्छ एकूण २८ वेळा परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार यंदा गुजरातमध्ये सौराष्ट्र आणि कच्छ प्रदेशात या वर्षी १ जून ते २९ ऑगस्ट दरम्यान ७९९ मिमी पाऊस पडला आहे, तर याच कालावधीत सरासरी ४३०.६ मिमी पाऊस झाला होता. या काळात सरासरीपेक्षा ८६ टक्के जास्त लगतच्या उत्तर उपसागरावरील कमी पश्चिम-वायव्य दिशेने शक्यता आहे आणि शूक्रवारपर्यंत पश्चिम-मध्य आणि लगतच्या वायव्य बंगालच्या उपसागरावर अधिक चिन्हांकित होण्याची शक्यता आहे. ते उत्तर आंध्र प्रदेश आणि लगतच्या दक्षिण सरकण्याची आणि रविवारपर्यंत पश्चिम-मध्य उपसागरावर तीव्र निर्माण होण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने

सर्जा राजाच्या शृंगार साहित्याने सजली पोळ्याची बाजारपेठ



दि.३० अमरावती, शेतकऱ्यांचा सर्वांत सण पोळा असून बैलांबद्दल सणाला कृतज्ञता व्यक्त केली जाते सणासाठी बैलाला साज श्रृंगार केला जातो. सणासाठी शहरातील बाजारात लक्षवेधक म्होरके, शिंग, झूल तसेच मटाटीसह इतर साहित्य विक्रीसाठी आले आहेत. १ सप्टेंबरला असलेल्या पोळा सणासाठी सर्जा - राजा च्या साहित्याने पोळ्याची बाजारपेठ सजली आहे. या साहित्याच्या खरेदीला शुक्रवारपासून वेग येणार आहे.

निमित्य सणासाठी परंपरागत

बाजारपेठेत पोळ्या

नावीन्यपूर्ण पद्धतीने करण्यात आले आहे. त्यामुळे हे साहित्य अधिक देखणे तयार झाले

आहे. त्यातून शेतकऱ्यांना या साहित्याची खरेदी करण्याचा मोह आवरणार नाही. पोळा सणाला म्होरका प्रामुख्याने खरेदी केला जातो. त्याला नायलॉन, वेलवेट तयार केले आहे. त्यामुळे असे आकर्षक शेतकऱ्यांचे লঞ্চ वेधून घेत आहेत. हे म्होरके ६० रूपयांपासून २५० रूपये किमतीपर्यंत बाजारात विकले जात आहे.बैलाच्या पितळीचे पडतात. यामुळे त्याला पर्याय म्हणून प्लास्टिकच्या घुंगरांची माळ तयार केली

त्याला कवड्यांच्या आकर्षक बनविले मदतीने आहे.९० रूपयांपासून ५५० - रुपयांपर्यंतची किंमत या माळेला आहे. - यासोबतच ५० रूपयांपासून ते १०० रूपयांपर्यंतच्या मटाटी विक्रीसाठी आल्या आहेत. त्यातही -वेलवेटचा वापर करण्यात

विविध प्रकारचे बाशिंग

बाशिंगाचे विविध प्रकार बाजारात आहेत. लाकडी बार्शिग बाजारात आहेत. यासोबत बासिंगाला आकर्षक वापर करण्यात आला आहे. ४५० ते ७५० रूपये किमतीचे बाशिंग बाजारात विक्रीकरिता आले आहे. आणि पायातील पैंजण जाणारी पांघरली झूल बाजारात विक्रीसाठी आली आहे. दीड हजार ते चार हजार रूपयांपर्यंतचे दर झुलीचे आहेत. त्यात चांगल्या कापडासह त्यावर कलाकृती

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

PUBLIC NOTICE IN THE COURT OF SMALL CAUSES MUMBAI BANDRA BRANCH R.A.E. SUIT NO. 316 OF 2022. Shri Mahendra Chhotelal Yadav

aged about 55 years, Occupation: Service adult, Mumbai Inhabitant, Residing at: Room No.04, Plot No.32, Salim Haji Pushpa Park, Road No.02, Malad East, Mumbai-97. Plaintiff

Versus Shri Dinesh Tanaji Neman, Aged about not known. Occur

not known, Adult, Mumbai Inhabitant Shri Kishor Tanaji Neman, Aged about not known, Occu: not known Adult, Mumbai Inhabitant, Both Residing at Room No.11, Sankatha Chhotelal Yadav Chawl (Matadin Ramnath Yaday Chawl), Tanaii Nagar Near Dhobighat, Kurar Village, Malad (East), Mumbai

To, The Defendants abovenamed,

Whereas the Plaintiff abovenamed has instituted the suit against the Defendants, praying therein that the defendants be ordered and decreed to handover to the plaintiff the vacant & peaceful possession of the suit premises i.e. Room No.11 admeasuring 10' X 15' situated at on the land earing C.T.S. No./N. BHU.NO. 301 of Village Kurar, Taluka Borivali M.S.D. lying and being in the area known as Mahendra (sankatha) Chhotelal Yadav Chawl (Matadin Ramnath Yadav chawl), Tanaji Nagar Kurar Village Malad(East), Mumbai 400097, and the same is bounded On the East Side: Tenant Room of plaintiff, On the North side: passage On the West side: the room of Samir Wagmare, On the South side Matadin Yadav Chawl and for such other and further reliefs

You are hereby summoned to appear before the Hon'ble Judge Presiding in Court Room No.34, 6th Floor, Court of Small Causes, Anant Kanekar Marg Bhaskar Building, Bandra (E), Mumbai-400051 in person or by a Pleade duly instructed & able to answer all material questions relating to suit or who shall be accompanied by some person able to answer all such questions on 3rd September, 2024 at 2.45 P. M. in the afternoon, to answe the claim; and as the day fixed for your appearance is appointed for the final disposal of the suit, you must be prepared to produce on that day all the witnesses upon whose Evidence and all the documents upon which you intend to rely in support of your defence.

Take notice that, in dafault of your appearance of the day before mentioned, the suit will be heard and determined in your absence & also take notice that in deafult of your filing an address for service on or before the date mentioned you are liable to have your defence struck out. You may obtain the copy of said Plaint/Application from

Court Room No.34 of this court. Given the Seal of this Hon'ble Court, is 09th day of July, 2024. (R.K. Kulkarni),

Dated: 26-8-2024, SEAL Additional Registrar. Place: Mumbai.

थाँमस स्कॉट (इंडिया) लिमिटेड

मुंबई-४०००१३. दुर.:(०२२) ४०४३६३६३, **ाय:** ४०५/४०६, केवल इंडस्ट्रीयल इस्टेट, ४था मजला, एस.बी. मार्ग, लोअर परळ (प.)

मुंबई-४०००९३. वेबसाईट:www.thomasscott.org, ई-मेल:investor.tsil@banggroup.com

जाहीर सूचना-कंपनीची १४वी वार्षिक सर्वसाधारण सभा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग

(व्हीसी)/इतर ऑडिओ-व्हिज्युअल मीन (ओएव्हीएम) द्वारे आयोजित केली जाणार आह सूचना याद्वारे देण्यात येत आहे की, **थॉमस स्कॉट (इंडिया) लिमिटेड** (कंपनी) च्या सदस्याची १४वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०२४ रोजी दु.०१.३०वा. (भाप्रवे**) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगदारे (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्यअल साधन (ओएव्हीएम) होणार आहे सामान्य ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय, कंपनी कायदा, २०९३ च्या लागू तरतुदी आणि त्याखाली बनवलेल्या नियमांचे पालन करून, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२०, १७/२०२०, २०/ २०२०, ०२/२०२१, १९/२०२१, २१/२०२१, २/२०२२, १०/२०२२ आणि ०९/२०२३ अनुक्रमे दिनांक ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, ५ मे, २०२०, १३ जानेवारी, २०२१, ८ डिसेंबर २०२१, १४ डिसेंबर, २०२१, ५ मे, २०२२, २८ डिसेंबर, २०२२ आणि २५ सप्टेंबर, २०२३ (एमसीए परिपत्रक) इतर गोष्टींसह. व्हिडिओद्वारे एमसीए सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० च्या परिच्छेद आणि ४ मध्ये प्रदान केलेल्या आवश्यकतांनुसार ३० सप्टेंबर, २०२३ रोजी किंवा त्यापूर्वी कॉन्फरन्सिंग इतर ऑडिओ-व्हिज्युअल साधन (व्हीसी/अोएव्हीएम) सुविधा एजीएम आयोजित केरण्यास परवानर्ग देतात. सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांक १२ मे, २०२०, परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी नीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ दिनांक १३ मे, २०२२, परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/ पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/४ दिनांक ५ जानेवारी. २०२३ आणि परिपत्रक क्र.सेबी/एचओ सीएफडी/सीएफडी-पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/१६७ दिनांक ७ ऑक्टोबर, २०२३ रोर्ज सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी परिपत्रक) नोटीसमध्ये नमूद केलेल्या व्यवसायाचे

यवहार करण्यासाठी ३२वी एजीएम बोलावत आहे. २०२३–२४ आर्थिक वर्षासाठी एजीएम आणि वार्षिक अहवालाची सूचना इलेक्ट्रॉनिक मोडमध्ये ज्या भागधारकांचे ई-मेल आयडी कंपनी किंवा डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे नोंदणीकृत आहेत त्यांना पाठवले नातील. उपरोक्त कागदपत्रे कंपनीच्या <u>www.thomasscott.org</u> या वेंबसाइटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या <u>www.bseindia.com / www.nseindia.com</u> या वेबसाइटवर उपलब्ध असतील. एमसीए परिपत्रक आणि सेबी परिपत्रकानुसार, एजीएम आणि वार्षिक अहवालाच्या नोटिसच्या कोणत्याही वास्तविक प्रती कोणत्याही भागधारकाला पाठवल्या जाणार नाहीत.

नोंदणी आणि ईमेल पत्ते अद्यतनित करण्याची पद्धतः

- अ) वास्तविक स्वरुपामध्ये शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांना <u>investor.tsil@banggroup.com</u>, mohsin.mohd@kfintech.com वर आवश्यक कागदपत्रांसह फोलिओ क्रमांक, सदस्यांचे नाव आणि स्वयं–साक्षांकित स्कॅन कॉपीसह ईमेल पाठविण्याची विनंती केली जाते. त्यांचे ईमेल परे नोंदणी करण्यासाठी पॅन कार्ड किंवा आधार कार्ड.
- डीमॅट मोडमध्ये शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांना विनंती आहे की त्यांनी ईमेल पत्त्यांची नोंदणी करण्यासाठी त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंटशी संपर्क साधावा. एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंगची पद्धतः

कंपनी १४व्या एजीएमच्या नोटीसमध्ये नमूद केलेल्या सर्व ठरावांवर मत देण्यासाठी तिच्या भागधारकांन -व्होटिंग सुविधा (रिमोट ई-व्होटिंग) सिद्ध करत आहे. याव्यतिरिक्त, कंपनीकडे एजीएम (ई-व्होटिंग दरम्यान ई-व्होटिंगद्वारे मतदान करण्याची सुविधा आहे. विद्युत स्वरुपाने/वास्तविक स्वरुपामध्ये शेअस् . धारण केलेल्या भागधारकांद्वारे एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंगची प्रक्रिया एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदान केली जाईल. कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०३ अन्वये कोरम मोजण्याच्य उद्देशाने व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएमला उपस्थित राहणाऱ्या सदस्यांची गणना केली जाईल

थॉमस स्कॉट (इंडिया) लिमिटेडकरिता

दिनांकः ३१.०८.२०२४ ठिकाण: मुंबई

बिजगोपाल बालाराम बंग व्यवस्थापकीय संचालक डीआयएन:००११२२०३

दिनांक: २१.०८.२०२४

पथविक्रेता समिती सदस्यपदी निवड झालेल्या अजय भुजबळ यांचा सत्कार

अहमदनगरमहानगरपालिकेच्या नगर पथ विक्रेता समितीच्या निवडणुकीत मागास प्रवर्ग गटातून सदस्यपदी बिनविरोध निवडून आल्याबद्दल अजय बाळासाहेब भुजबळ यांचा राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष यांनी आनंद लहामगे

अमरावती

त्यांचा सत्कार केला.यावेळी सामाजिक कार्यकर्ते पप्प पाटील,श्याम साळवे,सर्वे डिक्कर,विकास नेटके, उडानशिवे,विशाल

निखिल कोल्हे, विकी तिवारी आदी उपस्थित होते

आनंद लहामगे म्हणाले विक्रेता की, नगर पथ

समितीच्या माध्यमातून पथ विक्रेत्यां चे विविध प्रलंबीत प्रश्न सोडविण्यास मदत होणार आहे. भूजबळ यांची झालेली निवड ही सर्व मित्र परिवारास अभिमानारपद असून, त्यांच्या माध्यमातून फेरीवा ल्यांचे प्रश्न सुटणार असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.



विधी स्पेशालिटी फूड इनग्रेडिएन्ट्स लिमिटेड

(सीआयएन:एल२४११०एमएच१९९४पीएलसी०७६१५६) नोंदणीकृत कार्यालय: ई/२७, कॉमर्स सेंटर, ७८, ताडदेव रोड, मुंबई-४०००३४ दूरध्वनी क्र.: ०२२-६१४०६६६६; फॅक्स: ०२२-२३५२१९८०

ई-मेल: mitesh.manek@vidhifoodcolors.com; वेबसाईट: https://www.vidhifoodcolors.com ३१वी वार्षिक सर्वसाधारण सभा, पुस्तक बंद व ई-वोटिंग माहितीची सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की, विधी स्पेशालिटी फड इनग्रेडिएन्टस लिमिटेडच्या सदस्यांची 3 १वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम)

मंगळवार, २४ सप्टेंबर, २०२४ रोजी दु.३.३०वा. (भाप्रवे) एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग/अन्य दकश्राव्य माध्यमाने होणार आहे. रजीएम सचना तसेच वार्षिक अहवाल ज्या सदस्यांचे ई–मेल सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत दिनांक ०९/२०२३ दि.२५ सप्टेंबर, २०२३

सहवाचिता सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ८ एप्रिल. २०२० आणि सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२० .सर्वसाधारण ारिपत्रक क्र.२०/२०२० दिनांक ५ मे, २०२० (एमसीए परिपत्रके) आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) द्वारे वितरीत ारिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी–पीओडी–२/पी/सीआयआर/२०२३/१६७ दिनांक ०७ ऑक्टोबर, २०२३ सहवाचिता परिपत्रक क्र सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी–२/पी/सीआयआर/२०२३/४ दिनांक ०५ जानेवारी, २०२३, परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१, सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांक १२ मे, २०२० सहवाचिता नुसार सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स ग्युलेशन्स, २०१५ च्या तरतुदीप्रमाणे विशिष्ट तरतुदींची पुर्तता संदर्भात अतिरिक्त शिथीलताबाबत (सेबी परिपत्रके) निर्देशनानुसार कंपनी, ठेवीदार/निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी (आर ॲण्ड टीए) कडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपात पाठविले आहे. सदर दस्तावेज कंपनीच्या <u>http://www.vidhifoodcolors.com/investor--relation/annual-reports/#annual-report</u> आणि स्टॉक एक्सचेंजेस अर्थात बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> व <u>www.nseindia.con</u> वेबसाईटवरही उपलब्ध आहे. एजीएम सूचना नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या <u>www.evoting.nsdl.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहे. एजीएम सूचनेत दिलेल्या तरतुदीप्रमाणे एजीएममध्ये सदस्यांना उपस्थित राहता येईल. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अन्वये व्हीसी/ओएव्हीएममार्फत उपस्थित सदस्यांची गणसंख्या उद्देशाकरिता मोजणी केली जाईल.

३१व्या एजीएमच्या सूचनेमध्ये संदर्भित केलेल्या सर्व कागदपत्रांच्या इलेक्ट्रॉनिक प्रती ही सूचना प्रसारित केल्याच्या तारखेपासून ३१व्य रजीएमच्या तारखेपर्यंत सदस्यांकडून कोणतेही शुल्क न घेता इलेक्ट्रॉनिक पद्धतीने तपासणीसाठी उपलब्ध करून दिली जातील. अशा कागदपत्रांची तपासणी करू इच्छिणारे सदस्य vdmlcs@hotmail.com वर ईमेल पाठवू शकतात.

रजीएमच्या आधी रिमोट ई-व्होटिंग आणि एजीएम दरम्यान ई-व्होटिंगसाठी सूचना

एजीएममध्ये दरस्थ ई–मतदान आणि मतदानासाठी तपशीलवार प्रक्रिया एजीएमच्या सुचनेमध्ये नमुद केली आहे

लॉगिन क्रेडेंशियल आणि पासवर्ड तपशील सदस्यांना त्यांच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवर ईमेल केला जातो. रिमोट ई-व्होटिंग (एजीएमपूर्वी आणि/किंवा एजीएम दरम्यान) संबंधित कोणत्याही शंका/तक्रारींच्या बाबतीत, तुम्ही शेअरधार

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि शेअरधारकांसाठी ई-व्होटिंग वापरकर्ता पुस्तिका पाहू शकता. <u>www.evoting.nsdl.com</u> चा डाउनलोड विभाग किंवा 0२२-४८८६ ७००० वर कॉल करा किंवा <u>evoting@nsdl.co.in</u> वर विनंती पाठवा. भासद, ज्यांना एजीएमच्या आधी किंवा दरम्यान मदतीची गरज आहे, ते एनएसडीएलशी <u>evoting@nsdl.co.in</u> वर संपर्क साधू शकतात

केंवा ०२२-४८८६ ७००० वर कॉल करू शकतात किंवा **कु. प्राजक्ता पावले** यांना <u>evoting@nsdl.co.in</u> वर विनंती पाठवा एमसीए– परिपत्रके आणि सेबी परिपत्रकांन्सार, सभासदांना एजीएम आणि वार्षिक अहवालाच्या सूचनांच्या कोणत्याही भौतिक प्रती पाठवल्या नाणार नाहीत. ज्या सदस्यांनी त्यांच्या ईमेल पत्त्याची नोंदणी केलेली नाही त्यांनी एजीएम आणि वार्षिक अहवालाची सूचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने प्राप्त करण्यासाठी आणि ई–मतदानासाठी लॉगिन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करण्यासाठी त्यांच्या ई–मेल पत्त्याची नोंदणी करण्यासाठी खाली नमूद केलेल्या प्रक्रियेचे अनुसरण करण्याची विनंती केली जाते:

जर शेअर्स फिजिकल मोडमध्ये असतील तर कृपया फोलिओ क्रमांक, शेअरहोल्डरचे नाव, शेअर सर्टिफिकेटची स्कॅन केलेली प्रत (समोर आणि मागे), पॅन (पॅन कार्डची स्व-प्रमाणित स्कॅन केलेली प्रत), आधार कार्ड (आधारची स्वयं-साक्षांकित स्कॅन प्रत) vdmlcs@hotmail.com वर ईमेलद्वारे प्रदान करा.

शेअर्स डिमॅट मोडमध्ये ठेवल्यास, कृपया डीपीआयडी-सीएलआयडी (१६ अंकी डीपीआयडी+सीएलआयडी किंवा १६ अंकी लाभार्थी खऊ), नाव, क्लायंट मास्टर किंवा एकत्रित खाते विवरणाची प्रत, पॅन (पॅन कार्डची स्वयं-साक्षांकित स्कॅन प्रत),आधार (आधार कार्डची स्वयं-साक्षांकित स्कॅन प्रत) विश्वलीहीं।रळश्र.ले। वर प्रदान करा. पया लक्षात घ्या की, या प्रक्रियेद्वारे ईमेल पत्त्याची नोंदणी केवळ एजीएमची सूचना आणि ई–वोटिंगसाठी लॉगिन आयडी आणि पासवर्ड प्रार

रण्याच्या मर्यादित हेतूसाठी एजीएमपर्यंत तात्पुरती आहे. ई–मेल पत्त्याची कायमस्वरूपी नोंदणी/प्रमाणीकरण/अपडेट करण्यासाठी, फिजिकल मोडमध्ये असलेले शेअर्स असतील तर कृपया आरटीए, मे. लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडशी संपर्क साधा किंवा जर तुमचे शेअर्स इलेक्टॉनिक मोडमध्ये असतील तर डिपॉझिटरी पार्टिसिपंटसशी संपर्क साधा. जर सदस्य आधीच एनएसडीएल ई–व्होटिंग प्लॅटफॉर्मवर नोंदणीकृत असेल, तर तो लॉग इन करण्यासाठी त्याचा विद्यमान पासवर्ड वापरू

कोणतीही व्यक्ती जी कंपनीचे शेअर्स घेते आणि नोटीस पाठवल्यानंतर कंपनीची सदस्य बनते आणि कट-ऑफ तारखेला म्हणजे

मंगळवार, १७ सप्टेंबर २०२४ रोजी शेअर्स धारण करते, ती <u>evoting@nsdl.co.in</u> वर विनंती पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते. तथापि, जर त्याने/तिने रिमोट ई-व्होटिंगसाठी आधीच एनएसडीएलकडे नोंदणी केली असेल तर तो/ती आपला/तिचा विद्यमान वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड वापरून मतदान करू शकतो.

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ९१ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५, सदस्यांची नोंदणी आणि कंपनीचे शेअर ट्रान्सफर बुक च्या रेग्युलेशन ४२ च्या अनुषंगाने आणि त्याच्या अनुषंगाने तेथे तयार केलेले नियम याद्वारे नोटीस दिली जात आहे. **बुधवार, १८ सप्टेंबर, २०२४ ते मंगळवार, २४ सप्टेंबर, २०२४** (दोन्ही दिवसांसह) बंद राहतील

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ चे नियम २०, सेबी (सूचीबद्ध दायित्वे आणि कटीकरण) चे नियमन ४४ चे नियम सह वाचलेल्या एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रकांच्या अनुषंगाने. इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडियाने जारी केलेल्या सेक्रेटरीयल स्टॅंडर्झ्स ऑन जनरल मीटिंग (एसएस–२), कंपनी तिच्या सर्व सभासदोंना इलेक्ट्रॉनिक ाध्यमातून (ई–मतदान) एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद् केलेल्या सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्याची सुविधा देत आहे. कंपनीने ३१ व्या जीएमसाठी ई–व्होटिंग सुविधेसाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यासाठी एनएसडीएलला गुंतवले आहे.

ई–मतदान वेळापत्रकाचा तपशील खालीलप्रमाणे आहे:

ई-मतदानाच्या हेतूसाठी कट ऑफ तारीख: मंगळवार, १७ सप्टेंबर, २०२४

नोटीस पाठवण्याची पूर्णता तारीखः शुक्रवार, ३० ऑगस्ट, २०२४

ई-मतदान स्रूक होण्याची तारीख आणि वेळ: शनिवार, २१ सप्टेंबर. २०२४ सकाळी ०९:०० वाजता. ई-मतदान संपण्याची तारीख आणि वेळ: सोमवार, २३ सप्टेंबर, २०२४ रोजी संध्याकाळी ०५:०० वाजता.

रिमोट ई-व्होटिंगला **सोमवार, २३ सप्टेंबर, २०२४ रोजी संध्याकाळी ०५:०० वाजेच्या** पुढे परवानगी दिली जाणार नाही. रिमोट ई मतदान मॉड्यूल त्यानंतर मतदानासाठी ब्लॉक/अक्षम केले जाईल. एखादा सदस्य रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदानाचा हक्क बजावल्यानंतरही सर्वसाधारण सभेत सहभागी होऊ शकतो परंत् त्याला प्न्हा

मतदानाचा हक्क मिळणार नाही. जे सभासद व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएमला उपस्थित आहेत आणि रिमोट ई–व्होटिंगद्वारे मतदान केलेले नाही अशा सदस्यांसाठी कंपनी एजीएम दरम्यान ई-व्होटिंगची सुविधा देखील प्रदान करेल. ई-व्होटिंगद्वारे सभासदांनी ठरावावर मत दिल्यानंतर, सदस्यांना त्यात बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही; आणि

कट-ऑफ तारखेनुसार, म्हणजे मंगळवार, १७ सप्टेंबर, २०२४ रोजी सदस्य केवळ ३१व्या एजीएमच्या सूचनेमध्ये दिलेल्या प्रक्रियेनुसारयथास्थिती, दरम्यान उक्त सूचना किंवा मतामध्ये नमूद केलेल्या कामकाजाच्या संदर्भात सर्वसाधारण सभा किंवा रिमोट ई-व्होटिंग सुविधेचा लाभ घेण्यास पात्र असतील.

विधी स्पेशालिटी फूड इनग्रेडिएन्ट्स लिमिटेडकरिता

बिपीन माधवजी माणेक अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डीआयएन:००४१६४४९

यूनियन बैंक 🕠 Union Bank

यनियन बँक ऑफ इंडिया (वसई पर्व गोखिवरे शाखा) तळमजला, मुंदपथ रेसिडेन्सी, गोखिवरे शाखा, वसई पूर्व, जिल्हा पालघर-४०१३०३. संपर्क:०२५०-२४६४८०८ ई-मेल:ubin0561380@unionbankofindia.bank

कलम १३(२) अन्वये मागणी सूचना

संदर्भ: ओआर/एनपीए/२०२४-०५/०५ १) श्री. सुसंता कार्तिक नासकर (कर्जदार)

२०३, अमित टॉवर, नवघगर रोड, सरस्वती मार्केट, भाईंदर पूर्व, ठाणे-४०११०५, महाराष्ट्र.

१अ) श्री. सुशांत कार्तिक नासकर (कर्जदार)

फ्लॅट क्र.बी/४०९, ४था मजला, श्री साई समर्थ अपार्टमेंट, गाव सोपारा, तालुका वसई, जिल्हा ठाणे. २) श्री. पंकज सत्यनारायण कुंडू

फ्लॅट क्र.सी-४०१, साई परिचय, साई बाबा नगर, नवघर (आरपी), भाईंदर पुर्व, ठाणे-४०११०५.

विषय: सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी

इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या कलम १३(२) सहवाचित कलम १३(३) अन्वये सूचन तुम्ही क्र.१ यांनी उपरोक्त आमच्या **वसई पुर्व गोखिवरे शाखे**मधून पुढील कर्ज सुविधा घेतली आहे आणि तुम्ही उत्पन्न मान्यता व योग्य लेखा नमुनाप्रमाणे आरबीआय मार्गदर्शनानुसार तुम्ही तुमचे देयके/हफ्ते/व्याज भरणा केले

नाही आणि त्यामुळे आरबीआय मार्गदर्शन आणि लेखा नियमानुसार तुमचे खाते २९.१२.२०२२ रोजी **एनपी**ए खात्यात वर्गीकृत करण्यात आले आहे. तुमच्या खात्यात दिनांक ३१.०७.२०२४ रोजी देय रक्कम रु.७,४१,३३५.७६ **(रुपये सात लाख एकेचाळीस हजार तिनशे पस्तीस आणि पैसे शहात्तर फक्त)** अशी थकबाकी आहे. तुम्ही क्र.१ उपरोक्त नमुद खातेबाबत बँकेकडे देय रकमेचे तपशील खालीलप्रमाणे सुविधेचा ३१.०७.२४ रोजी ०१.०८.२४ दंड व्याज बँकेला आलेला एकूण देय

प्रकार	थकबाकी रक्कम	पर्यंत व्याज	(साधारण)	खर्च/शुल्क	रक्रम			
गृहकर्ज खाते क्र.	₹.	-	-	-	₹.			
६१३८०६६५	७,४१,३३५.७६				७,४१,३३५.७६			
0000099								
बँकेला देय रक्कम प्रतिभुतीकरिता श्री. सुसंता कार्तिक नासकर यांनी खालील तक्त्यात नमुद स्थावर मालमत्तेच्या								

तारणामार्फत प्रतिभुती हित आणि दिनांक १७.०६.२०१३ रोजीचे दस्तावेज निष्पादित केले आहेत.

खाली वर्णन केलेल्या स्थावर मालमत्तेचे तारण:

म्लॅट क्र.बी/४०१, ४था मजला, क्षेत्रफळ सुमारे ३९५ चौ.फु. सुपर बिल्टअपक्षेत्र, श्री साई समर्थ अपार्टमेंट म्हणून ज्ञात इमारत, जमीन सर्व्हे क्र.३२-ए, हिस्सा क्र.२, गाव सोपारा, तालुका वसई, जिल्हा ठाणे, उप-निबंधक वसईच्या मर्यादेत असलेल्या जागेचे सर्व भाग व खंड.

सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) नुसार सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत रक्कम ह.७,४१,३३५.७६ (रुपये सात लाख एकेचाळीस हजार तिनशे पस्तीस आणि पैसे शहात्तर फक्त) तसेच लागू व्याज अधिक दंडात्मक शुल्क अधिक कायदेशीर शुल्क तसेच उर्वरित मासिकासह तुमच्याद्वारे निष्पादित कर्ज दस्तावेजातील अटी व नियमानुसार दंडात्मक शुल्क + कायदेशीर शुल्क तसेच व्याज जमा करावे आणि तुमचे दायित्व भरावे. अन्यथा आम्ही तुमच्याकडून उर्वरित रकमेच्या वसूलीसाठी कायद्याचे न्यायालय/ऋण वसूली न्यायाधिकरण मध्ये तुमच्या विरोधात योग्य कायदेशीर कारवाई करू.

तुम्हाला विनंती आहे की, कायद्याच्या कलम १३(१३) अन्वये सदर सूचना प्राप्तीनंतर बँकेच्या परवानगीशिवार वरील प्रतिभूतीसह कोणताही व्यवहार करण्यास तुम्हाला रोखण्यात येत आहे.

कलम १३ चे उपकलम ८ अन्वये तरतूद आहे.

तुमचे लक्ष वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडविण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात सरफायसी कायद्याच्या

टिप: दिनांक ३०.१२.२०२२ रोजी तुम्हाला वितरीत सूचना माघारी घेण्यात आली आहे. आपले विश्वास युनियन बँक ऑफ इंडियाकरित

अवकाश उड्डाणास बंदी

पुणे, दि.३० : राष्ट्रपती द्वौपदी मुर्मू यांच्या नियोजित पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी मंगळवारी (ता. ३) पहाटेपासून रात्री बारा वाजेपर्यंत पुणे व पिंपरी-चिंचवड शहर तसेच ग्रामीण भागात पॅराग्लायडिंग, हॉट बलून सफारी, ड्रोन, मायक्रोलाइट एअरोप्लेन अशा खासगी अवकाश उड्डाणांना मनाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय न्याय संहितेतील नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात



सणाच्या दिवशी बैलांना ओढा. नेऊन घालतात.त्यांच्या नक्षीकाम केलेली सर्वांगावर गेरूचे ठिपके शिंगांना बेगड, डोक्याला बाशिग, गळ्यात कवड्या व घूंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा, पायात वाकरदोड्याचे तोडे घालतात त्यानंतर पुरणपोळी व सुरुची अञ्जाचा दाखवतात. पोळा सणाचा शेतकऱ्यांमध्ये उत्साह असतो. आपल्या ऐपतीप्रमाणे बैलांचा साजशृंगार करतात. या सर्व परंपरा पूर्वीपासून आहेत. विज्ञानाने झपाट्याने प्रगती केली आहे शेतकरी शेती बैलांऐवजी यंत्राने करू लागले आहेत. त्यामुळे बैलांची संख्या कमी झाली

ट्रॅक्टरने घेतली आहे. प्रतिक्रिया; आम्ही ४० वर्षांपासून मातीच्या विविध वस्त् बनवितो. पोळा सणाच्या दोन महिन्यांपूर्वी मातीचे बैल बनविण्यास प्रारंभ करतो. मातीचा चिखल करणे, तयार केलेले बैल वाळवणे, त्या बैलाना रंग देणे असे दोन महिने हे काम सुरू असते. पोळा सणानिमित्त सर्व स्तरातील लोक आमच्याकडून मातीचे

राष्ट्रपती दींऱ्यानिमित्त

नमूद करण्यात आले आहे.

आंघोळ पाठीवर APPENDIX 16 [Under Bye-law No. 35] झूल. The Form of Notice, inviting claims or objections to the Fransfer of the shares and the interest of the Deceased Member in the Capital / Property of the PUBLIC NOTICE

Shri. P. D. Jose and Smt. Alice Jos were the absolute Owners of Fla No. 206, 2nd Floor, admeasuring about 418 Sq.ft. Carpet in Balaj नैवेद्य o-operative Housing Society Limited., situated at Building No 3, Krishna Vatika Complex, C.S मोठा Road No. 4, Dahisar (E), Mumbai 400 068 and were jointly holding ive fully paid up shares of Rs. 50 शेतकरी each bearing distinctive No.'s Fron 56 to 60 (both inclusive), bearing Share Certificate No. 12 and Shri P.D. Jose died on 20/08/2022 a Mira Bhaindar Thane and Smt Alice Jose predeceased him or 03/03/2022 at Mira Bhaindar Thane without making any them MRS. JOYCE BRITTO a heir only heir and lega representative as per law o uccession by which deceased were governed at the time of their आहे त्यांची जागा आता death and being the only heir and egal representative MRS. JOYCE BRITTO is claiming the

membership by heirship. The society hereby invites claim or objections from the heir or heir or other claimant or claimants objector or objectors to transfer of share and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 13 days from the publication of the notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/thei claims/objections for transfer of share and interest of the deceased members in the capital/property or he society. If no claims/objection are received within the period prescribed above, the society shal be free to deal with the share and बैल खरेदी करतात. the interest of the deceased member in the capital/property or the society in such manner as i provided under the bye-laws of the society. The claims/objections, i any, received by the society fo transfer of share and interest of the deceased member in the capital/property of the society shal provided under the bye-laws of the society. A copy of the registered ove-laws of the society is available or inspection by the claimants ociety/with the Secretary of the

> of its period. Place : Mumbai

Date : __/__/2024 For and on behalf of Balaji Co-operative Housing Ltd. Building No. 8, Krishna Vatika Complex, C. S. Road No. 4 Dahisar (e), Mumbai – 400 068

society from the date of publication

of the notice till the date of expir

Sd/-दिनांक: ३०.०८.२०२४ (Secretary/Chairman)

ठिकाण: मुंबई

SRG HOUSING FINANCE LIMITED

SRG HOUSING FINANCE LIMITED

SRG HOUSING FINANCE LIMITED

CIN: L65922RJ1999PLC015440

Reg. Off: 321, S M Lodha Complex, Near Shastri Circle, Udaipur-313001(Rajasthan)

Phone: 0294-2412609 E-mail: info@srghousing.com Website: www.srghousing.com

PHYSICAL POSSESSION NOTICE RULE 8(1) (For Immovable Property)

Whereas, the undersigned being the authorized officer of SRG Housing Finance Limited, 321, SM Lodha Complex, Near Shastri Circle, Udaipur 313001 (Rajasthan), under the Securitization And Reconstruction of Financial Assets and Enforcement Of Security Interest Act, 2002 and in exercise of power conferred under section 13(12) read with rule 3 of Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued demand notices on the dates mentioned against each account calling upon the respective borrowers/co-borrowers/mortgagors/guarantors, to repay the amount as mentioned against each account within 60 days from the date of receipt of the said notices. The borrowers/co-borrowers/mortgagors/guarantors having failed to repay the amount, notice is hereby issued to the borrowers/co-borrowers/mortgagors/guarantors and the public in general, that the undersigned has taken physical possession of the properties described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act, read with rule 9 of the said rules, on the dates mentioned against each account. The borrowers/co-borrowers/mortgagors/guarantors in particular and public in general are hereby cautioned Not to deal with the properties and any dealing with the properties will be subject to the charge of SRG Housing Finance Limited, 321, SM Lodha Complex, Near Shastri Circle, Udaipur - 313001 (Rajasthan), for the amounts mentioned below plus future interest and cost/charges thereon until the realization. The Borrowers/Co-borrowers/Mortgagors/Guarantors attention are invited to the provisions of sub-section (8) of section 13 of the said Act, in

respect of time available to redeem the available secured assets.

S. NO.	Loan Account Number (Lan)/ Borrowers/ Co-borrowers/ Guarantors	1) Date Of Demand Notice 2) Date Of Physical Possession 3) Claim Amount As Per Demand Notice	Description Of Immovable Property
1a	HLR000000000005610 Mr. Fateh Singh Rajput S/o Mr. Sohan Singh Rajput (Borrower) Mrs. Laxmi Bai Rajput W/o Mr. Fateh Singh Rajput (Co-Borrower) Mr. Saroj Khirod Behera S/o Mr. Khirod Behera (Guarantor)	Date Of Physical Possession— 28 August 2024 Claim Amount As Per Demand Notice— 10,67,520/- Rupees Ten Lakh Sixty-seven Thousand And Five Hundred And Twenty Only As On November 04, 2019 Plus Future	All That Piece And Parcel Of Land Owned By:- In The Name Of Mr. Fateh Singh Rajput S/o Mr. Sohan Singh Rajput Having Flat No. 401, On The 4th Floor Of Ramchandra Apartment On Survey No. 88, Hissa No. 1, Admesuring 121 Sq. Mtr. At Ramchandra Nagar, Gandhi Chowk, Phholpada, Village-Virar, Tehsil-Vasai, District- Palghar (Maharastra), Admeasuring About · 450.00 Sq Ft. Surrounded By:- East- Sai Krupa Building, West- Shree Samarth Apartment, North- Yogeshwar Apartment, South · Phoolpada Road / Jha Niwaas
11/2/2007	ACE:- Maharastra FE:- 31-08-2024	Aut	SD/- horized Officer, SRG Housing Finance Limited



INDIA GELATINE & CHEMICALS LIMITED

CIN: L99999GJ1973PLC002260

Registered Office: 703/704, 'Shilp', 7th Floor, Near Municipal market, Sheth C.G. Road, Navrangpura, Ahmedabad - 380 009. Tel: +91-79-26469514 **E-mail ID:** investor@indiagelatine.com **Website:** www.indiagelatine.com

NOTICE

Notice is hereby given that the 52nd Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Friday, 27th September, 2024 at 12:30 p.m. through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") without the physical presence of the Members at a common venue, in accordance with the General Circulars bearing No. 20/2020 dated 5th May, 2020 read with General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020 and General Circular No. 17/2020 dated 13th April. 2020 Circular No. 20 of 2020 dated May 05, 2020, and Circular no. 02/2021 dated January 13, 2021, 19/2021 dated December 08, 2021, 20/2021 dated December 8, 2021, 02/2022 dated May 05, 2022, 10/2022 dated December 28, 2022 and subsequent circulars issued in this regard, the latest being 09/2023 dated September 25, 2023 in relation to "Clarification on holding of Annual General Meeting ('AGM') through Video Conferencing (VC) or Other Audio Visual Means (OAVM)" (collectively referred to as "MCA Circulars"), and the SEBI Circular no. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 07, 2023 issued by SEBI (hereinafter collectively referred to as "the Circulars").

In compliance with the aforesaid Circulars, Notice of the AGM along with the Annual Report is being sent only through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Depository Participant(s) (DP), Company/Registrar and Transfer Agents ("RTA"). Members may note that the Notice of Annual General Meeting and Annual Report for the financial year 2023-2024 will also be available on the Company's website www.indiagelatine.com, website of stock exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com.

Members can attend and participate in the Annual General Meeting through VC/OAVM facility only. The members attending the AGM through VC/OAVM shall be counted for the purpose of ascertaining the guorum under Section 103 of the Companies Act, 2013. The facility for appointment of proxies by the Members will not be available since the AGM is being held by VC/OAVM.

The Members of the Company holding Equity Shares of the Company, who have not registered their e-mail addresses may get their e-mail addresses registered with Link Intime India Pvt Ltd by clicking the link: https://linkintime.co.in/emailreg/email_register.html in their website www.linkintime.co.in at the Investor Services tab by choosing the E mail Registration heading and follow the registration process as guided therein. In case of any query, a member may send an email to RTA at rnt.helpdesk@linkintime.co.in

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 Notice is hereby given that the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, 20th September, 2024 to Friday, 27th September, 2024 (both days inclusive) for the purpose of 52nd Annual General Meeting and for determining the entitlement of dividend for the year ended 31st March, 2024.

As per Section 108 of the Companies Act, 2013 read with rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended & Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 the Company is pleased to provide its members the facility to cast their votes using electronic voting system (remote e-voting) through e-voting services provided by Central Depository Services (India) Limited (CDSL) on all resolutions set forth in the Notice dated 8th August, 2024. Further, the Company has entered into an arrangement with Link Intime India Private Limited for conducting the AGM through VC/OAVM at https://instameet.linkintime.co.in which will facilitate the e-voting at the AGM. The detailed instructions for attending the AGM through VC/OAVM and e-voting during the AGM are provided in the Notice.

The Details are given hereunder:

(i) Date of sending the Annual Report through e-mail: 30th August, 2024;

(ii) The Ordinary and/or Special business as set out in the Notice of the Annual General Meeting may be transacted by electronic means through remote e-voting;

(iii) Date and time of commencement of remote e-voting; Tuesday, 24th September, 2024 at

(iv) Date and time of end of remote e-voting; Thursday, 26th September, 2024 at 5.00 p.m.

(v) Please note that the e-voting facility shall be disabled by CDSL for voting beyond the time mentioned at (iv) above;

is Thursday, 19th September, 2024;

(vi) The cut-off date for the purpose of remote e-voting and voting at Annual General Meeting

(vii) Any person who acquires shares of the Company and becomes a member of the Company after dispatch of the Notice of Annual General Meeting and holding shares as on the cut-off date i.e.19th September, 2024, may obtain the Login ID and password by sending a request at rnt.helpdesk@linkintime.co.in. However, if member is already registered with CDSL for e-voting, the member can use the existing user ID and password for casting their vote through remote e-voting.

(viii) The members may note that:

Place: Mumbai

Date: 30th August, 2024

a. The Company is providing e-voting during the AGM which is integrated part of VC/OAVM platform and no separate login is required for the same;

b. Members who have cast their vote by remote e-voting prior to the Annual General Meeting may also attend the Annual General Meeting but shall not be entitled to cast their vote again;

c. A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the Annual General Meeting;

d. Mr. Chirag Shah, Practicing Company Secretary (CP No. 3498) has been appointed as Scrutinizer to scrutinize the e-voting process in a fair and transparent manner.

e. The results shall be declared on or after the AGM of the Company. The results declared along with the Scrutinizers Report shall be placed on the Company's website www.indiagelatine.com, website of stock exchange i.e. The BSE Limited at www.bseindia.com and on the website of CDSL within 2 (two) working days of the passing of the resolutions at the AGM of the Company.

(ix) The notice of the 52nd Annual General Meeting is available on the Company's website www. indiagelatine.com

(x) For electronic voting instructions, members may go through the instructions in the Notice of 52nd Annual General Meeting and in case of any queries / grievances relating to electronic voting (remote e-voting), members may refer the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting manual available at www.evotingindia.com under help section. All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, (CDSL) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call toll free no. 1800 22 55 33. In case the members have any queries or issues regarding attending the AGM through VC/OAVM and/or e-voting during the AGM, you can write an email to instameet@linkintime.co.in or Call on Tel:(022-49186175).

By order of the Board of Directors

Tanaya T. Daryanani **Company Secretary** A37181

BANG OVERSEAS LIMITED

CIN: L51900MH1992PLC067013 Registered Office: 405-406, Kewal Industrial Estate, Senapati Bapat Marg, Lower Parel (W), Mumbai - 400013 Email: cs@banggroup.com; Website: www.banggroup.com; Tel No.: (022) 66607965

PUBLIC NOTICE - 32nd ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC)/ OTHER AUDIO-VISUAL MEANS (OAVM)

NOTICE is hereby given that the 32nd Annual General Meeting (AGM) of the member of the Bang Overseas Limited (the company) is scheduled to be held on Friday, September 27, 2024 at 12.30 P.M. (IST) through video Conferencing (VC)/ Other Audio Visual Means (OAVM), without physical presence of the members at a common venue, in compliance with the applicable provisions of Companies Act, 2013 and the rules made thereunder, read with General Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020, 02/2021, 19/2021, 21/2021 2/2022, 10/2022 and 09/2023 dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, January 13, 2021, December 8, 2021, December 14, 2021, May 5, 2022, December 28, 2022 and September 25, 2023, respectively, ("MCA Circulars") allowing, inter-alia, conducting of AGMs through Video Conferencing / Other Audio-Visual Means ("VC/ OAVM") facility on or before September 30, 2024, in accordance with the requirements provided in paragraphs 3 and 4 of the MCA General Circular No. 20/2020. The Securities and Exchange Board of India ("SEBI") also vide its Circular No. SEBI/HO/CFD/ CMD1/CIR/P/2020/79 dated May 2020: Circular No. SEBI/HO/CFD/ CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022; Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/ CIR/2023/4 dated January 5, 2023 and Circular No. SEBI/ HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 7, 2023 ("SEBI Circulars") issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circular") to transact the business set out in the Notice convening the 32[™] AGM.

Notice of the AGM and Annual Report for the financial year 2023-24 will be sent in electronic mode to the shareholders whose e-mail ids are registered with the Company or the Depository Participant(s). The aforesaid documents will be available on the website of the Company at www.banogroup.com and on the website of the stock exchange at www.bseindia.com/www.nseindia.com. As per the MCA Circulars and SEBI Circular, no physical copies of the notice of AGM and Annual Report will be sent to any shareholder.

Manner of registering and updating email addresses:

a) Members holding shares in physical mode are requested to send an email to cs@banggroup.com/ mohsin.mohd@kfintech.com along with necessary documents like Folio No., Name of member (s) and self-attested scanned copy of PAN Card or Aadhaar card for registering their email addresses.

b) Members holding Shares in Demat mode are requested to contact their respective Depository Participant for registering their email addresses.

The Company is proving e-voting facility (remote e-voting) to its shareholders to cast their votes on all the resolutions set out in the notice of the 32" AGM. Additionally, the Company has facility of voting through e-voting during the AGM (e-voting). The procedure for remote e-voting and e-voting during the AGM by the Shareholders holding shares in electronic mode/physical mode will be provided in the Notice of AGM. Members attending the AGM through VC/OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

> For Bang Overseas Limited Brijgopal Balaram Bang

Date: 31/08/2024 Place: Mumbai

Managing Director (DIN: 00112203)

HOTEL AND RESTAURANT ASSOCIATION (WESTERN INDIA) CIN: U91110MH1951NPL008380

Regd. Office: 4, Candy House, Mandlik Road, Colaba, Mumbai - 400 001

PUBLIC NOTICE

This is to inform all the Members of the Association that the 74th Annual General Meeting of the Association will be held on Saturday, 21st September, 2024, at 4.00 pm at "TAJ Mahal Palace", Colaba, Mumbai - 400 001 to transact the business in the notice dated 23rd August. 2024, which has as on date been posted at www.hrawi.com and sent by email to members whose email IDs are registered with the Association. The Annual Report comprising of the Notice, Executive Committee report and audited Financial Statements has been dispatched to all members through email by the Association on 30th August 2024. If any member of the Association wishes to view the entire notice including the Annual Report can visit the Company's Website i.e www.hrawi.com or may request the same by sending an email to the Association

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20(4) of the Companies (Management and Administration) Rules, 2014 the Association is pleased to provide e-voting facility i.e voting from a place other than the AGM venue to the Association's members through National Securities Depository Limited (NSDL) to enable them to cast their vote electronically for the business to be transacted at the AGM.

All the members of the Association are hereby informed that E-voting period will commence on 17th September, 2024 at 9:00 am and ends on 20th

September, 2024 at 5:00 pm.

The cut-off date for the eligibility for e-voting and voting at the AGM is Saturday, 14th A person, whose name is recorded in the register of members maintained by the Asso-

ciation as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM through ballot paper. Any Association Member not entitled to vote as of the cut-off date on account of non-

payment of his / her subscription amount, shall not be entitled to vote by remote Evoting or polling at the AGM venue, despite password and the procedure for remote Evoting being sent to such Association Member. Associate and Affiliate members will not have any voting rights. The e-voting module shall be disabled thereafter. Once the vote on a resolution is cast

by the member, the member shall not be allowed to change it subsequently or cast vote

The facility for voting by ballot paper/e-voting shall be made available on the day of the AGM and members who have not already cast their vote by remote e-voting shall be able to exercise their rights. The Association Members who have cast their vote by remote E-voting may also attend

the Meeting but shall not be entitled to cast their vote again on same resolutions at the The Executive Committee has designated Mr. Martinho Ferrao, as the Scrutinizer, to

scrutinize the E-voting and poll at the AGM in a fair and transparent manner. The notice containing e-voting procedure is also available on NSDL's website : https:// www.evoting.nsdl.com/and on the Association's website www.hrawi.com

In case of any query pertaining to E-voting, please visit help and FAQ's section avail-

able at the Downloads section: https://www.evoting.nsdl.com/. For any other query, the Association Member may contact the office of the HRAWI on (022) 2202 4076 / 2283 1624 / 2281 9773.

BY ORDER OF THE EXECUTIVE COMMITTEE

TRUPTI PAWAR SECRETARY GENERAL HOTEL AND RESTAURANT ASSOCIATION (WESTERN INDIA) Dated: 30th August, 2024

THOMAS SCOTT

THOMAS SCOTT (INDIA) LIMITED CIN: L18109MH2010PLC209302

Regd. Office: 447, Kewal Industrial Estate, Senapati Bapat Marg, Lower Parel (W), Mumbai – 400013; Corporate Office: 405-406, Kewal Industrial Estate, Senapati Bapat Marg, Lower Parel (W), Mumbai – 400013; Email: investor.tsil@banggroup.com; Website: www.thomasscott.org

PUBLIC NOTICE - 14TH ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC)/ OTHER AUDIO-VISUAL MEANS (OAVM)

NOTICE is hereby given that the 14th Annual General Meeting (AGM) of the member of the Thomas Scott (India) Limited (the company) is scheduled to be held on Friday, September 27, 2024 at 01.30 P.M. (IST) through video Conferencing (VC)/ Other Audio Visual Means (OAVM), without physical presence of the members at a common venue, in compliance with the applicable provisions of Companies Act, 2013 and the rules made thereunder, read with General Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020, 02/2021 19/2021, 21/2021, 2/2022, 10/2022 and 09/2023 dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, January 13, 2021, December 8, 2021, December 14, 2021, May 5, 2022, December 28, 2022 and September 25, 2023, respectively, ("MCA Circulars") allowing, inter-alia, conducting of AGMs through Video Conferencing / Other Audio-Visual Means ("VC/ OAVM") facility on or before September 30, 2024, in accordance with the requirements provided in paragraphs 3 and 4 of the MCA General Circular No. 20/2020. The Securities and Exchange Board of India ("SEBI") also vide its Circular No. SEBI/HO/CFD/ CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020; Circular No. SEBI/HO/CFD/ CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022; Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/ CIR/2023/4 dated January 5, 2023 and Circular No. SEBI/ HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 7, 2023 ("SEBI Circulars") issued by the Securities and Exchange Board of India ('SEBI Circular') to transact the business set out in the Notice convening the 14" AGM.

Notice of the AGM and Annual Report for the financial year 2023-24 will be sent in electronic mode to the shareholders whose e-mail ids are registered with the Company or the Depository Participant(s). The aforesaid documents will be available on the website of the Company at www.thomasscott.org and on the website of the stock exchange at www.bseindia.com/www.nseindia.com. As per the MCA Circulars and SEBI Circular, no physical copies of the notice of AGM and Annual Report will be sent to any shareholder. Manner of registering and updating email addresses:


a) Members holding shares in physical mode are requested to send an email to investor.tsil@banggroup.com/mohsin.mohd@kfintech.com along with necessary documents like Folio No., Name of member (s) and self-attested scanned copy of PAN Card or Aadhaar card for registering their email addresses.

b) Members holding Shares in Demat mode are requested to contact their respective Depository Participant for registering their email addresses.

The Company is proving e-voting facility (remote e-voting) to its shareholders to cast their votes on all the resolutions set out in the notice of the 14" AGM. Additionally, the Company has facility of voting through e-voting during the AGM (e-voting). The procedure for remote e-voting and e-voting during the AGM by the Shareholders holding shares in electronic mode/physical mode will be provided in the Notice of AGM. Members attending the AGM through VC/OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

> For Thomas Scott (India) Limited Brijgopal Balaram Bang

Date: 31/08/2024 Place: Mumbai



Managing Director

(DIN: 00112203)



Regd. Off.: Niraj House, Sunder Baug, Near Deonar Bus Depot, Chembur (East), Mumbai -400088, E-mail Id: cs@niraj.co.in, Phone No.: +91 22 66027100 www.niraj.co.in

NOTICE OF TWENTY SIXTH (26TH) ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC) / OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM)

NOTICE is hereby given that Twenty Sixth (26th) Annual General Meeting ('AGM') of the members of M/s. Niraj

Cement Structurals Limited ("the Company") will be held on Thursday, September 26, 2024 at 11.00 a.m. (IST) through Video Conferencing ('VC')/Other Audio Visual Means ('OAVM'), in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with all the applicable circulars on the subject matter issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and the Securities and Exchange Board of India ("SEBI"), to the transact the business as set out in the Notice of 26th AGM of the Company. Members will be able to attend and participate in the AGM by VC/OAVM only. Members attending the AGM through VC/OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act. In

compliance with the applicable circulars issued by the MCA and SEBI on the subject matter, Notice of 26th AGM and Annual Report for FY 2023-24 will be sent only by electronic mode to all the members whose email addresses are registered with the Depository Participants/Registrar and Transfer Agent/ Company. Members holding shares in dematerialized mode are requested to register / update their email addresses with their Depository Participants ("DP") by following procedure prescribed by DP. The Company has engaged services of National Securities Depository Limited ("NSDL") for providing remote e-voting facility ('remote e-voting') to all its members to cast their vote on all resolutions set out in the Notice of

26th AGM. Additionally, the Company, through NSDL, is providing the facility of voting through e-voting system during the AGM ('e-voting'). The details such as manner of (i) registering / updating email addresses, (ii) casting vote through remote e-voting/e-voting and (iii) attending the AGM through VC / OAVM has been set out in the Notice of the AGM

The members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of 26th AGM (being sent electronically) and in particular, instructions for joining the AGM, manner of casting vote through remote e-voting or through e-voting facility at the AGM.

The Notice of 26th AGM and Annual Report for FY 2023-24 will also be made available on the Company's website at https://www.niraj.co.in,, website of the stock exchanges, i.e., BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and also on the website of NSDL at www.evoting.nsdl.com.

> By Order of the Board of Directors For Niraj Cement Structurals Limited

Date: August 30, 2024 Place: Mumbai

which will be dispatched in due course.

Anil Anant Jha Company Secretary & Compliance Officer Membership No. - A66063



The Maharashtra State Co-operative Bank Ltd., Mumbai (Incorporating The Vidarbha Co-Op. Bank Ltd.) (Scheduled Bank) Regional Office, Pune: 915/2, Dr. Sule Path, Shivajinagar, Pune - 411004. Website: https://mscbank.com • Tel. No.: 020-25654497

POSSESSION NOTICE Whereas, the undersigned being the Authorised Officer of the The Maharashtra State Co-operative Bank

Ltd., Mumbai under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with (rule 3) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 03rd May 2024 No. F-13(2) Kute Sons Dairies Notice/73/2024-25 calling upon the borrower "Kute Sons Dairies Ltd.", 406/407, Nimbhore, Post- Survadi, Taluka - Phaltan, District - Satara - 415523 to repay the Loan Outstanding Amount as on 30.04.2024 of MSC Bank, MDCC Bank & TDCC Bank in consortium Finance mentioned in the notice being Rs. 19,999.52 Lakh (Rupees One Hundred Ninety Nine Crore Ninety Nine Lakhs and Fifty Two Thousand Only) of which MSC Bank Rs. 11,022.52 Lakh (Rupees One Hundred Ten Crore Twenty Two Lakh & Fifty Two Thousand Only), MDCC Bank Rs. 2,702.39 Lakh (Rupees Twenty Seven Crore Two Lakh and Thirty Nine Thousand Only) and TDCC Bank Rs. 6,274.61 Lakh (Rupees Sixty Two Crore Seventy Four Lakh and Sixty One Thousand Only) within 60 days from the date of the said notice. The Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken Symbolic Possession of the property described hereinbelow in the exercise of powers conferred on him under sub-section (4) of section 13 of Act read with the rule 8 of the Security Interest Enforcement Rules, 2002 on 26.08.2024 & 27.08.2024.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the MSC Bank, MDCC Bank & TDCC Bank for an amount of Rs. 20,641.55 Lakh (Rupees Two Hundred Six Crore Forty One Lakh Fifty Five Thousand Only) as on 31.07.2024 and further interest thereon.

The Borrowers attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

DESCRIPTION OF THE ASSET [AS PER MORTGAGE DEED] All those pieces and parcels of land or ground hereditaments and premises together with factory buildings,

office building, godowns, residential quarters and structures standing thereon at Taluka & District Beed as mentioned below:

Sr. No.	Name of the Owner	Type of Property	Particulars	Area	Date of Possession
1	Mrs. Archana Suresh Kute	N.A. Land (Land A/c No. 4897)	S.No. 54 Property No. 3-15-1217 Kasabe Taraf, Bobade, Tq. & Dist. Beed	101.20 Sq.Mtrs.	27.08.2024
2	Mr. Suresh Dnyanobarao Kute	N.A. Land (Land A/c No. 5638)	S.No. 55 Property No. 3-15-1375 Kasabe Taraf, Bobade Tq. & Dist. Beed	139.40 Sq.Mtrs.	27.08.2024
3	Mr. Suresh Dnyanobarao Kute	N.A. Land (Land A/c No. 5383)	S.No. 55 Property No. 3-15-1359 Hanuman Nagar, Kasabe Taraf, Bobade, Tq. & Dist. Beed	910.89 Sq.Mtrs.	27.08.2024
4	Mrs. Archana Suresh Kute	Godown (Part I) (Land A/c No. 3840)	S.No. 16, Moje Bahirwadi, Tq. & Dist. Beed	0.36.0 H	26.08.2024
5	Mrs. Archana Suresh Kute	Godown (Part II) (Land A/c No. 3840)	S.No. 16, Moje Bahirwadi, Tq. & Dist. Beed	0.1.75 H	26.08.2024
6	Mrs. Archana Suresh Kute	Godown (Land A/c No. 5305)	S.No. 16, Moje Bahirwadi, Tq. & Dist. Beed	0.24.71 H	26.08.2024
7	Mr. Suresh Dnyanobarao Kute	N.A. Land (PTR No. 1389)	S.No. 371, Plot No. 6 (24-1-1337) Majalgaon, Beed	622.5 Sq.Mtrs	27.08.2024
8	Mr. Suresh Dnyanobarao Kute	Row House Bunglow	S.No. 100-AA, Gangadham, Tridhara, Bangla No. 6, Beed Taraf, Beed	97.58 Sq.Mtrs.	26.08.2024
9	Mr. Suresh Dnyanobarao Kute	Residential Plot and structures	S.No. 52, Moje Bahirwadi, Tq. & Dist. Beed	0.03.13 H	27.08.2024
10	Mr. Suresh Dnyanobarao Kute	N.A. Land	S.No. 194, Plot No. 35 & 36, Kasabe Beed Taraf, Bobade Tq. & Dist. Beed	198.79 Sq.Mtrs.	27.08.2024
11	Mrs. Archana Suresh Kute	Commercial Shop	Shop No. 1 Ground Floor "C" Building Regency Park, CTS No. 9067/65 & 9067, Taraf- Balgujar, Barshi Road, Dist. Beed	41.28 Sq.Mtrs. Built up area	26.08.2024
12	Mrs. Archana Suresh Kute	Commercial Shop	Shop No. 2 Ground Floor "C" Building Regency Park, CTS No. 9067/65 & 9067, Taraf- Balgujar, Barshi Road, Dist. Beed	40.60 Sq.Mtrs. Built up area	26.08.2024
13	Mrs. Archana Suresh Kute	Commercial Shop	Shop No. 3 Ground Floor "C" Building Regency Park, CTS No. 9067/65 & 9067, Taraf- Balgujar, Barshi Road, Dist. Beed	35.53 Sq.Mtrs. Built up area	26.08.2024
14	Mrs. Archana Suresh Kute	Commercial Shop	Shop No. 7, Ground Floor Ambika Pride, S.No. 99, Canal Road, Taraf Giram, Beed	42.93 Sq.Mtrs. Built up area	26.08.2024
15	Mrs. Archana Suresh Kute	Residential Flat	Flat No. 303, 2 nd Floor, Nikhil Vision, Jalna Road, Tq. & Dist. Beed, CTS No. 2447, Having Property No. 1-6-1970	60.40 Sq.Mtrs. (Built up area 46.18 Sq.Mtrs.)	26.08.2024
16	Mrs. Archana Suresh Kute	Residential converted into Commerial Shop	Shop No. 5, 1st Floor, Chandrama Complex, Subhash Road Beed, CTS No. 1825 having property No. 2-13-540	68.98 Sq.Mtrs.	26.08.2024
17	Mr. Suresh D. Kute	Residential converted into Commerial Shop	Shop No. 3, 2 nd Floor, Chandrama Complex, Subhash Road, Beed, CTS No. 1825 having property No. 2-13-540	50 Sq.Mtrs.	26.08.2024
	Mr. Suresh D. Kute	N.A. Land	Shop No. 48, Village Kasbe Beed, Tarf Khod, Tal. Beed, Dist. Beed	0.41.00 H	27.08.2024
19	Mr. Suresh D. Kute	N.A. Land	Shop No. 48, Village Kasbe	1.57.00 H	27.08.2024

Sd/-**Authorised Officer,**

Date: 31.08.2024 Place: Taluka & District - Beed

The Maharashtra State Co-op. Bank Ltd. Regional Office, Pune

Beed, Tarf Khod, Tal. Beed,

Dist. Beed



WWW.FINANCIALEXPRESS.COM SATURDAY, AUGUST 31, 2024

FINANCIAL EXPRESS

THOMAS SCOTT (INDIA) LIMITED
CIN: L18109MH2010PLC209302
Regd. Office: 447, Kewal Industrial Estate, Senapati Bapat Marg,
Lower Parel (W), Mumbai - 400013;
Corporate Office: 405-406, Kewal Industrial Estate,
Senapati Bapat Marg, Lower Parel (W), Mumbai - 400013;
mail: investor.tsii@banggroup.com; Website: www.thomasscott.org

PUBLIC NOTICE - 14TH ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC)/ OTHER AUDIO-VISUAL MEANS (OAVM) NOTICE is hereby given that the 14" Annual General Meeting (AGM) of the member of the

convenighte 14* AGM. Notice of the AGM and Annual Report for the financial year 2023-24 will be sent in electronic mode to the shareholder whose e-mail lids are registered with the Company or the Depository Participant(s). The offoresid documents will be available on the website of the Company at <a href="https://www.bseindia.com/www.nseindia.com/ww.nseindia.co

Manner of registering and updating email addresses:

- a) Members holding shares in physical mode are requested to send an email to investor.tsli@banggroup.com/mohsin.moh/@kfintech.com along with necessary documents like Folio No, Name of member (s) and self-attested scanned copy of PAN Card or Aadhaar card for registering their email addresses.

b) Members holding Shares in Demat mode are requested to contact their respective Depository Participant for registering their email addresses. The Company is proving e-voting facility (remote e-voting) to its shareholders to cast their votes on all the resolutions set out in the notice of the 14* AGM. Additionally, the Company has facility of voting through e-voting during the AGM (e-voting). The procedure for remote e-voting and e-voting during the AGM by the Shareholders holding shares in electronic modelphysical mode will be provided in the Notice of AGM. Members attending the AGM through VCIOAVM will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

For Thomas Scott (India) Limited Sd/-Brijgopal Balaram Bang Managing Director (DIN: 00112203)

Date: 31/08/2024 Place: Mumbai







